

Ref. No. SE/ 2020-21/192

HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LIMITED www.hdfc.com

October 16, 2020

BSE Limited P. J. Towers, Dalal Street, Mumbai 400 001. National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot No. C/1, Block G, Bandra-Kurla Complex, Bandra (East) Mumbai 400 051.

Kind Attn: - Sr. General Manager
DCS - Listing Department

Kind Attn: Head - Listing

Dear Sirs,

Sub: Intimation under the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)
Regulations, 2015 (Listing Regulations).

Please find enclosed herewith copies of newspaper clippings containing the notice related to loss of share certificate published on October 16, 2020, by the Corporation.

The said newspaper clippings are also available on website of the Corporation, www.hdfc.com

This is for your information and record.

Thank you,

Yours faithfully,

For Housing Development Finance Corporation Limited

Ajay Agarwal

Company Secretary

Encl: a/a

E-Tender No.97/20/5587 Tender Closing and Opening Time: 04/11/2020 at 14.30 Hrs

SI. No. 1 Description of Stores: GRP 1 in 8.5 fan shaped T/outs (60/52 kg) T-4218 Qty: 150 Set <u>Due Date:</u> 04-11-2020 14.30 Hrs For further details, please refer to web Porta www.ireps.gov.in->E-Tender->View Tenders

submitted through IREPS portal will be accepte and the offers are to be digitally signed. Senior Divisional Materials Manager

Please note that only online quotation

Divisional Office / Salem Follow us on : T twitter.com/GMSRaily

CENTRAL RAILWAY TENDER FOR CHANGE OVER

PANEL AT LONAVLA Name of work: Provision of change over panel of 150 A capacity at Lonavla El of Lonavla district in Mumbai Division of Central Railway, Approx Value : ₹46,57,285/-, EMD : ₹93,200/-, Cost of Tender Form: Nil, Completion period: 12 months, The time and date for submission of tender will be up to 11:00 Hrs. on 02.11.2020. Complete details of E-tender are available at official Railway website http://www.ireps.gov.in the complete documents can be downloaded from the website. The details of tender is available in the "Notice Board" of the Sr.DEE(TD) KYN's office, Kalyan. Open E-tender Notice No. KYN LD 585 W 716 Cont R1/(LNL RRI) Date: 09.10.2020 422

WESTERN RAILWAY E-TENDER FOR VARIOUS

(1) Executive: DEN (CENTRAL) BCT, Tender Notice No. & Date: BCT/20-21/223, dtd. 13/10/2020, Work and location: Surat:- Providing steel fencing for track safety from trespassing by men and vehicles, cattle run over etc. from Km. 263/1-3 to Km. 268/31. **Approx.** Cost of work: ₹ 1,55,34,881.24/- EMD: ₹2,27,700.00/- (2) Executive: DEN (CENTRAL) BCT, Tender Notice No. BCT/20-21/222, dtd. 13/10/2020, World BC1720-21/222, dtd. 1/3/10/22/J, who and location: Virar-Surat: Providing Subway/RUB in lieu of level crossing no. 127 by providing twin box between Navsari and Maroli. Approx. Cost of work: ₹ 8,04,68,442.33/- EMD: ₹5,52,400.00/- For above both tenders Date & Time of submission & opening: Submission on 17/11/2020 till 15:00 hrs. Opening on 17/11/2020 at 15:30 hrs. Regarding detailed nature of work containing cost of tender document (no refundable), EMD, eligibility criteria similar nature of work, detailed tende conditions, please visi www.ireps.gov.in Manual offers will no be considered. D-0349

ike us on : 🚹 facebook.com/W

PUBLIC NOTICE

The Notice is hereby given to the public that, our clients are intending to purchase and acquire the below mentioned property from (1) MR. DESMOND D'SOUZA (2) LIONEL D'SOUZA (3) BRIAN D'SOUZA (4) CLIFTON D'SOUZA, residing at House no. 104, Kalina Village Santacruz (East), Mumbai 400098 (Hereinafter for sake of brevity referred to as "the Owners").

And therefore any person having or claiming to have any right title, interest to or in the under mentioned Property or in any part thereof or any claim by way of or under or in the nature of any agreement, license, mortgage sale, lien, gift, trust, inheritance charge, etc. should inform to the undersigned within 14 days from the date of publication of this notice with necessary supporting evidence of his/her claim. objection is not received within 14 days, then our clients shall finalize the deal and claims or objections received thereafter will not be

SCHEDULE OF THE PROPERTY All the piece and parcel of land

considered.

bearing CTS No. 6178, 6179, 6180, 6181 Village- Kolekalvan, Taluka-Bandra, Dist- Mumbai Suburban admeasuring about 252.90 so mtrs, as per PR, card along with structure standing there on, situate Santacruz (East), Mumbai 400 008 Dated this 16th day of October, 2020

> ANIL R. MISHRA **Advocate High Court**

PUBLIC NOTICE I am concerned for my clients namely, (1) Shri Kishor Abaji Rane, (2) Anushree Ganpat Sawant viz. the executors of the last will of late Smt.Usha Abaji Rane who died on 23rd November 2019, (3) Smt. Mandakini alias Baby Gajanan Mane, (4) Smt. Amita Madhukar Rane and (5) Smt. Madhuri Uday Sawant, (6). Smt. Shubhada Subhash Bhosale, (7) Shrikant Madhukar Parab viz. the heirs and legal representatives of Late Smt. Sunita Madhukar Parab who died intestate on 30th April 2019 viz. the present owners in respect of immoveable property bearing Survey No.1275 / part, CS No.1571 (part), Final Plot No.3 of Mahim Division together with Building standing thereon commonly known as Niwas", situated on Bapat Marg, Dadar, "Bagwe Senapati Mumbai 400 028. The public at large is hereby informed that my aforementioned clients and their predecessors in title had executed Development Agreement dated 24.4.2008 duly registered with the Sub Registrar of Assurances of Mumbai II under registration no. 2549/2008 and supplementary agreement dated 24.12.2010 to redevelop the aforementioned property in favour of Siroya FM Constructions Pvt Ltd. having their office at 808, Raheja Chambers, Nariman Point, Mumbai- 400021 and 1st Floor, Kingston Tower, J. D. Ambedkar Marg, Kalachowki, Parel Village, Mumbai- 400033. My clients have validly terminated the said agreement vide their notice dated 24.9.2020 and has communicated the said termination to Chief Executive Officer MHADA. Executive Engineer (Building Proposal)
Department- M.C.G.M. and Department-Assistant Municipal Commissioner, G North Ward, M.C.G.M., Mumbai. The public at large is hereby informed that at upon termination of the Development Agreement dated 24.4.2008 and Supplementary Agreement 24.12.2010, M/s Siroya FM Construction Pvt Ltd. has no authority of whatsoever nature to deal with the said property and /or enter into any kind of arrangements with any third party. Upon the said termination if anybody deals with the said company, shall do it at their own

> Yours Truly S. B. Prabhavalkar ADVOCATE HIGH COURT

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to public at large on instruction of my chent Mr. Bailor Raghvendra Shetty aged about 58 years currently residing at Flat No. 141, 14th Floor, Kalpataru Pinnacle, Goregaon Mulund Link Road Goregaon West, Mumbai 062

That my client is the purchaser of

Flat No's 701, 702, 703, 706 & 707 in the building D. N. Nagar Sai Suryakiran Co-op Housing Society Ltd (Referred herein as society), located at building No.7 D. N. Nagar Andheri (West) Mumbai- 400 053. The Society under a registered Development agreement dated 28/10/2010 coupled with a irrevocable power of Attorney inter alia assigned all rights including right to sell flats to M/s. Sai Siddhant Developers, the said Sai Siddhant Developers sold the above-mentioned five flats to my client vide five the building D. N. Nagar Sai Suryakiran Co-op Housing registered agreements for sale in Society Ltd against receipt of valuable consideration. Notice is hereby given at large

that my client hold absolute right, title and interest in the abovementioned flats sold to my client and the Said of the abovementioned said flats is binding upon D. N. Nagar Sai Suryakiran Co-op Housing Society Ltd. Notice is further given and the members of the public are cautioned that my . client is and holds lawful and legal title and rights and interest on the above-mentioned flats and therefore the public at large is being cautioned not to enter into any kind of transaction with the society or the said developers in respect of the abovementioned flats

Kindly also take a note, it is hereby declared at large that even after the publication of the present notice, if anyone enters deals

abovementioned flats without my clients knowledge and confirmation or permission then he/ they will/shall be liable and prosecuted under the various provisions of law. Date: 16/10/2020

Place: Mumbai Mr. Akash P. Shah **Advocate Bombay High Court**

मराठी मनाचा आवाज नवशोक्त

www.navshakti.co.in

किंमत ३ रुपये

PUBLIC NOTICE

NOTICE IS hereby given that Mr. Thomas Varghese Simon a member of "Lilium Lantana Co-operative Housing Society Limited" has agreed to sell and transfer al his rights, title and interest in Flat No. 1108 on the 11th floor, 1 covered Parking Space bearing No. 2356, in "Lilium Building situated at Nahar Amrit Shakti Sector 12/1, Chandivali Farm Road Chandivali (Village), Andheri (East Mumbai-400072 along with 10 equity Shares of Rs. 50/- each bearing distinctiv Nos. 981 to 990 as comprised in Share Certificate No. 092 issued by the said

society to our clients. Any person having any objection for sale of claiming any right, title or interest in the above referred Premises and the Shares by way of sale, exchange, gift, mortgage charge, trust, possession, inheritance lease, lien, attachment or otherwise howsoever is , hereby required to make the same known in writing with proof thereof, to the undersigned having office at 301-A Aman Chambers, Opera House, Mumbai-400 004 within 10 days from the date hereof. If no claims are received then sale will be completed and claims if any will be

considered as waived. For, Dinesh Gandhi & Associated Chartered accountants Mumba N.C. Gandh

Date: 15/10/2020 Partne **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given to public at large that Mr. Ismail Ibrahim Electricwala haslost and misplaced the original Sale Deed dated 1st February 1995 bearing Registration No. HVL-03803/1995) made between Mr. Dattatray Pandrinath Thorat (therein known as Vendors) and Mr. Ismail Ibrahim Electricwala and Mr. Ibrahim Akberali Electricwala in respect of the Land admeasuring 00-05-00 Hectares bearing Survey No. 16 Hissa No. 3/2 situated at Village Mohammedwadi, Taluka Haveli Dist. Pune in the Registration District of Pune from his residence a Shephard Road, Shephard Apartments 1st floor, Mumbai 400008

Any person in possession of the said document or otherwise having any claiming respect of the said property, by way of charge, mortgage or security of any nature whatsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned at their address Apex Chambers, 3rd Floor, 75, Janmabhoomi Marg, Fort, Mumbai 400001 (Email: kmerchant@alpindia.com within 10 days from the date hereof, failing which any such claims shall be deemed to have been waived and abandoned and it shall be presumed that the Sale Deed dated 1st February 1995 is lost/misplaced.

> Dated this 14th day of October 2020 For M/s. Apex Law Partners

> > Kaizar Merchant

SANOFI INDIA LIMITED

(Formerly Known as AVENTIS PHARMA LIMITED) Registered Office: Sanofi House, CTS No. 117-B, L & T Business Park, Saki Vihar Road, Powai, Mumbai-400 072.

NOTICE is hereby given that the certificate for the undermentioned shares of the Company has been lost and the holders of the said certificate have applied to the

Company for issue of duplicate share certificate. Any person who has any claim in respect of the said certificate should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from the date of publication of this Notice. In the absence of any claim, the Company shall proceed to issue duplicate certificate without further

Folio No.	Name of the Shareholders	Cert. Nos.	Dist. Nos.	Shares
00079707	NIRMALA B CLERK	17253	8404231 8404280	50
	BALENDRA K CLERK	17254	8404281 8404330	50
		63591	20959223 20959272	2 50
		63592	20959273 20959322	2 50
Folio No.	Name of the Shareholders	Cert. Nos.	Dist. Nos.	Shares

SANOFI INDIA LIMITED **GIRISH TEKCHANDANI** Place · Mumbai COMPANY SECRETARY Date: 09.09.2020

BALENDRA K CLERK 62222 20890773 20890822 50

00074914 NIRMALAB CLERK 15333 8308231 8308280

MAHARASHTRA INDUSTRIAL DEVELOPMENT CORPORATION (A Government of Maharashtra Undertaking)

E Tender Notice No.34/2020-2021 (Mumbai) E Tenders are invited for below work from registered

contr	contractors				
Sr. No.	Name of Work	Estimated Cost			
1.	M & R to Vile-Bhagad Ind. Area W/S/S Maintenanace of Lawn at WTP.	Rs. 5,54,924.00			
2.	M & R to UDDS at Kalyan - Bhiwandi Indl. area Annual maintenanace of effluent collection system in Kalyan - Bhiwandi Indl. area & M & R to Shahad water supply schemeAnnual maintenance of drainage system of staff colony at Shahad.	Rs. 16,43,270.00			
3.	M&R to street light @ Roha Industrial Area Shifting of Street lights along the II Cross Road & replacement of damaged street light poles during cyclone.	Rs. 16,59,456.00			
4.	M & R to Roads in Badlapur Indl. Area Reinstating the damaged road surface due to effluent breakdown,road crossings for water supply, drainage, power lines etc.	Rs. 36,90,450.00			
5.	M & R to W/S/S in Vile Bhagad Industrial Area Housekeeping to WTP building at Vile Bhagad Indl. Area	Rs. 9,00,168.00			
6.	Khalapur Industrial Area Development of Khalapur Industrial	Rs. 64,50,000.00			

Khalapur Industrial area. The blank tender forms for above works will be available from 19/10/2020 to 03/11/2020 on MIDC's Website http://www.midcindia.org.

Environmental

23,84,010.00

Area & allied works. Obtaining

Khalapur Indl Area..... Carrying out

GIS based Drone survey and

demarcation of the plot boundary for

proposed Khalapur III & Extended

Environmental Clearance MoEFCC -

Clearance and Allied Activities.

Comprehensive

Interested agencies may upload their queries before 22/10/2020. Answers to the queries / MIDC Clarification will be available from 27/10/2020 on Website of MIDC.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Late Shri Sajan B Mansharamani, who was a member of our society having flat and shares more particularly described in the schedule hereunder, died intestate on 29.04.2020, without making any nomination. His legal heirs as informed to the society are Smt Pushpa R Rawat (daughter) (maiden name Pushpa Mansharamani), Shri Manohar Mansharamani (son), Shri Jaikishan Mansharamani (son) and Shri Haresh Mansharamani (son). The society has received from Smt Pushpa Rawat and Shri Jaikishan Mansharamani an unconditional and voluntary consent and no objection, to transfer the said shares, in favour of S/Shri Manohar Mansharamani and Haresh Mansharamani

Any person having any claim or objection to the above transfer of the said shares, is hereby required to make the same known in writing to the undersigned at the Society's office at 9, Krishna Kutir, 745, P D Hinduja Marg, Khar, Mumbai 400052 within 15 days from the date of publication hereof with documentary proof/evidence thereof or otherwise the Society shall transfer the said shares/flat without any reference to any such claim/objection, interest or demand, which shall be deemed to have been waived for all intents and purposes.

SCHEDULE

Flat no. 11, at Krishna Kutir,745, P D Hinduja Marg, Khar West, Mumbai 400052 and five shares bearing distinctive serial numbers from 51 to 55 both inclusive vide share certificate no. 11

For and on behalf of Krishna Kutir Coop. Hsg. Soc. Ltd. Hon. Secretary

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public that Mrs. Lyra@Liara@Lara Thoomickian, wife of Mr. S. Thoomickian, is registered member of our Society holding Share Certificate No. 165 consisting of 5 fully paid up shares having face value of Rs. 50% each bearing distinctive Nos. 836 to 840 (both nclusive) and as a registered Member she is holding Office Premises No. 53-C, on the 5th Floor, Mittal Tower Premises Co-Operative Society Ltd., Nariman Point, Mumbai - 400021.

Miss Priyanka Praduman Kumar Sharma and Miss Shalini Praduman Kumar Sharma, the beneficiaries and legatees under the Last Will & Testament of Mrs. Lyra@Liara@Lara Thoomickian, who have been granted Letters of Administration with Will annexed dt. 20/04/2019 by the Hon'ble High Court, have applied to the Society for issue of duplicate Share Certificate on the ground that they have lost/misplaced the original share certificate. They have also confirmed to the Society that they nor Mrs. Lyra@ Liara@Lara Thoomickian during her lifetime, have not created any 3rd party right by handing over/delivery of the original share certificate to any party or person. Any party or person has or have any claim by holding possession of the original share certificate, are requested to register their claim together with documentary evidence thereof to the Society at their office at Basement, Mittal Tower, 210, Nariman Point, Mumbai-400021 within 14 days from the date hereof. If no claim is received, the Society shall issue duplicate share certificate to Miss Praduman Kumar Sharma and Miss Shalini Praduman Kumar Sharma, and thereafter, claim if any, received by the Society will not be considered and the same shall be treated as waiving. Dated this 13th day of October, 2020

FOR MITTAL TOWER PREMISES CO-OPERATIVE SOCIETY LTD. **BADAL MITTAL** HON. SECRETARY



HINDUSTAN ORGANIC CHEMICALS LIMITED
(A Government of India Enterprise)
Regd. Office: 401,402,403, 4th Floor, V Times Square,
Plot No. 3, Sector-15,

CBD Belapur, Navi Mumbai, District Thane, Maharashtra, PIN - 400614. CIN: L99999MH1960GOI011895

NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulations 29, 33 and other applicable Regulations of the LODRRs that a Meeting of the Board of Directors of Hindustan Organic Chemicals Limited., (HOCL) will be held on Thursday, the 29th October, 2020 to consider and to approve inter alia, the Un-audited Financial Results of the Company for the 2nd Quarter/Half Year ended 30thSeptember, 2020 (FY-2020-2021), to approve the Cost Audit Report for the year, 2019-20 and other relevant, routine agenda items. Further, in view of the outbreak of Covid-19 Pandemic & consequent lockdowns across the Nation along with requirement of maintaining social distancing norms etc. necessary arrangements for attending the meeting through/via Video Conference/other audio-visual means are also available in respect of the scheduled meeting.

For Hindustan Organic Chemicals Ltd.

Place: CBD Belapur Date :15/10/2020

(Mrs. Susheela S. Kulkarni) Company Secretary



E-TENDER NOTICE GUJARAT MARITIME BOARD

"Sagar Bhavan", Sector 10/A, Chh' Road, Opp. Air Force, Gandhinagar 382 010 Phone 079-2323 8346/47 /48/51

Guiarat Maritime Board (GMB) invites E-tenders from the agencies for the following works.

Name	of	Worl

"Conducting hydrographic survey at GMB Ports and empanelment of agencies for the survey work"

Details				
Bids downloading commencement Date	16.10.2020 from 16:00 hrs			
Last Date for On-line submission of Bids through www.nprocure.com	17.11.2020 from 18:10 hrs			
Detailed terms and conditions a	and other related information is			

given in Bid documents. For Bid documents and more details, visit website <u>www.nprocure.com</u> please www.gmbports.org or contact Deputy General Manager Environment Cell, Gujarat Maritime Board, Gandhinagar. Mobile No. 9925153099 and E-mail ID: atul.sharma@gmbports.in

INF/1086/20-21

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Office of the Competent Authority
under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963, MHADA Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai 400 051

No.DDR-3/Mum./MOFA/Reg/Notice/2020/1542

FORM X [See rule 13(2)

Form of Notice to the concerned parties, Application under proviso to Sub section (1) of section 10 the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of

Application No. 08 of 2020 Shri. Bipin Lakhamshi Fariya (chief Promoter) Tej Mahan Apartment Co-op. Hsg. Soc. Ltd. (Prop)

CTS No. 373, 373/1 to 4, Village Kondivita

Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Opp. Kalgidar School, Shrinivas Bagarka Marg, J. B. Nagar, Andheri (E), Mumbai 400069 Versus

J. N. Nagar, Opp. Kalgidhar School, Andheri (E), Mumbai 400059 Also having address at

Sonawalla Building, Apollo Street, Bombay ... Opponents

The above named Applicants The Promoter/Opponent/s

M/S. Kay Aar agencies

Take notice that the above Application has been filed by the Applicant under proviso to Sub section (1) of section 10 of the Maharashtra Ownership Flats (Regulations of the promotion of construction, sale, management and transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the Promoters/ Opponents and the entire Application with enclosures are attached herewith.

Considering the application filed by Applicant, the hearing/oral argument in the above case has been fixed on 22/10/2020 at 03.00

If you do not file the reply and / or do not appear on the above given date or dates, personally or through duly appointed Representatives, the matter will be heard and decided ex-parte. The Opponent is also directed to produce to the copies of the

following documents regarding the said building-. Architect's Certificate

Occupation Certificate i. Declaration of builder in 'Z' form

iil. Building sanctioned plan iv. List of sold and unsold flats,

Given under my hand and the seal of the Competent Authority.

District Deputy Registrar. Co-operative Societies, Mumbai City (3), Comptent Authority u/s 5A of the MOFA, 1963

Navi Mumbai Municipal Transport

E-TENDER



Purchase Dept.

Tender NMMT/TM/Purchase/09/2020-21 Tender Description :- "Supply of Tyre, Tube & Flap"

Which available Website https://organizations.maharashtra.nextprocure.in

S/d

Transport Manager, N.M.M.T

LOST

This is to certify that Mr. Sahil Khugar Age 35 Yrs, Occupation Student called at the police station and has irretrievable lost their below mentioned articles at his home in Cuffe Parade in the jurisdiction of Cuffe Parade police station area dated: 24/01/2014 this complaint has been recorded vide station diary entry no. 464/2014 dated: 24/02/2014. passing Missing Articles: certificate of Std. 10th Index No T/153/051, year of passing 2001. School: Smt. RSB Arya Vidya

TRENT

Corporate Identity No.: L24240MH1952PLC008951: Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai 400 001; Corporate Office: Trent House, G Block, Plot No. C-60, Besides Citi Bank, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400 051; Tel: (91-22) 6700 8090; E-mail: investor.relations@trent-tata.com; Website: www.westside.com.

NOTICE

Pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, this is to inform you that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 5th November 2020, inter alia to consider and approve the Unaudited (Standalone and Consolidated) Financial Results of the Company for the second quarter and half year ended 30th September 2020.

The intimation is available on the websites of National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and BSE Limited (www.bseindia.com) and will also be available on the Company's website at www.westside.com.

For Trent Limited

Date: 15th October 2020 Company Secretary

Registered & Corporate Office:

Bank for the guarter and half year ended on September 30, 2020.

YES BANK Limited, YES BANK Tower, ONE International Center, Tower II, 15th Floor, Senapati Bapat Marg, Elphinstone (W), Mumbai 400 013, India. Tel: +91 (22) 3366 9000 Fax:+91 (22) 2421 4521 Website: www.yesbank.in Email: shareholders@yesbank.in CIN: L65190MH2003PLC143249

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of YES Bank Limited (the 'Bank') will be held on Friday, October 23, 2020 at Mumbai, inter alia, to consider and approve the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the

Further, pursuant to the provisions of SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 and the Bank's Code of Conduct for Prevention of Insider Trading, the Trading Window for dealing in the securities of the Bank shall remain closed till end of the day on October 25, 2020 for Directors, Designated Persons and Insiders including their Immediate Relatives and hence, they are not permitted to trade in the securities of the Bank as mentioned aforesaid.

The said notice may be accessed on the Bank's website at https://www.yesbank.in and may also be accessed on the Stock Exchange websites at http://www.nseindia.com and http://www.nseindia.com.

For YES Bank Limited Sd/-

Shivanand R. Shettigar Date: October 15, 2020 Place: Mumbai **Group Company Secretary**

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES

□ HDFC

HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LIMITED

Registered Office: Ramon House, H. T. Parekh Marg, 169, Backbay Reclamation, Churchgate, Mumbai 400 020. Investor Services Department: Ramon House, 5th Floor, H. T. Parekh Marg, 169, Backbay Reclamation Churchgate, Mumbai 400 020. Email: investorcare@hdfc.com CIN: L70100MH1977PLC019916

Housing Development Finance Corporation Limited (HDFC) has received a request along with an appropriate indemnity and affidavit for issue of duplicate share certificate in lieu of original share certificate reported as lost/misplaced by the following Shareholder:

Sr. No.	Folio No.		No. of Equity Shares of ₹ 2 each		Distinctive Nos.
1	N0000997	Niranjan S Vyas Bharati N Vyas	500	10842	14585786-14586285

Any person who has any claim on the said equity shares or objection to the issue of duplicate share certificate in lieu of the share certificate reported as lost/misplaced as mentioned above, is requested to communicate his objection in writing to the Investor Services Department of HDFC at the abovementioned address, within Seven (7) days from the date of this Notice, failing which HDFC shall proceed to issue duplicate share certificate. Any person dealing with the original Share Certificate as mentioned above after expiry of the said notice period shall be doing so at his/her own risk and HDFC shall not be responsible for the same.

For and on behalf of HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LTD

Ajay Agarwal

Company Secretary

SYMBOLIC POSSESSION NOTICE

Place: Mumbai

Branch office: ICICI Bank Ltd., Office Number 201- B, 2nd Floor, Road No 1 Plot No- B3, WIFI IT Park, Wagle Industrial Estate, Thane Maharashtra- 400604

The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) R/w Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, (on underlying pool assigned to ICICI Bank by Dewan Housing Finance Ltd.) in relation to the enforcement of security in respect of a housing loan facility granted pursuant to a loan agreement entered into between DHFL and the borrower, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the belowmentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.

Sr. No.	Name of the Borrower/ Number (Loan Account Number (DHFL Old LAN & ICICI New LAN)	Description of Property/ Date of Symbolic Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	
	Satish Thakurprasad Dubey & Rani Satish Dubey- QZAKL00005008385 (DHFL Old LAN -01700007944 & ICICI New LAN- QZAKL00005008385)	Flat No 104, 1st Floor,mouje Malkapur, Akola, Balaji Residency, Ayodya Nagar Akola, 444002 / October 13, 2020	November 30, 2019 Rs. 11,41,266.00/-	Akola

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date : 16-10-2020 Place: Akola Authorized Officer ICICI Bank Limited



... Applicant

National Health Mission Department of Health& Family Welfare Government of Madhya Pradesh

CORRIGENDUM



PH

6%

228

Bhopal Date-09/10/2020

760

SN/NHM/HWC/MP/2020-21/13341

Community Health

The National Health Mission (NHM), Madhya Pradesh invited online applications for the post of Community Health Officers (CHOs) vide it's circular no. SN/NHM/HWC/MP/2020-

380

21/12052 Bhopal Date-16/09/2020 • The last date for submission of application is extended till 18-10-2020. The category wise bifurcation of vacancies has been revised as follows

Number of Vacancies Total **Position Name** Seats UR **UR-EWS** OBC SC ST (20%) (27%)(10%) (16%)(14%)

1520

*Allotment of 494 (13%) seats will be done after the decision by Hon'ble High Court of Madhya Pradesh in OBC reservation quota case. • Other conditions will remain same

3800

Mission Director, NHM, Madhya Pradesh

532

608

National Health Mission, Madhya Pradesh 8, Jail Rd, Arera Hills, Bhopal, Madhya Pradesh 462011 Website: www.nhmmp.gov.inand ww.sams.co.in HelpLine No.011 4081 9900; Email:mpcho@sams.co.in

G 14887/20

M. M. Surti

YES BANK

अस्वीकृती

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित द्यालेल्या कोणत्याही जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या दाव्यांच्या खरेपणा किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही, अश जाहिरातींवर कोणतीही कती करण्यापूर्वी त्यांनी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तजांच मल्ला घेण्याबाबन वाचकांना मचवण्यांन येते ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित चालेल्या किंवा अधिकत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभूल करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजुकरासाठी किंवा त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालयात किंवा नवशक्तिच्या मुद्रक, न्यायाधिकरणात प्रकाशक संपाटक आणि पोपायटर यांना जबाबटार धरता येणार नाही ते टायित्व मर्वस्वी जाहिरातटारांचे असेल ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भमिका असणार नाही.

CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM RABIYA BEGUM ABDUL KHALIQUE KHAN KHAN AS PER DOCUMENT. NO WV 806773 DATED 13/10/2020

NAME FROM NUPUR RAWAT TO NOOPUR RAWAT VIDE AFFIDAVIT DATED 05 OCTOBER 2020 BEFORE NOTARY DADAR, MUMBAI.

CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME FROM VINAYAN G CHINNANGATH TO VINAYAN GANGADHAR CHINNANGATH AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM SHWETA

HITESH TO SHWETA HITESH CHANDRAPOTA AS PER AFFIDAVIT. CL-859 I HAVE CHANGED MY NAME FROM JAUVAD SHAIKH TO JAVED DIN MOHD AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE NO. (M-2039152). CL-859 A I HAVE CHANGED MY NAME FROM RIVA DHAKAD AS PER GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE NO. (M-2038088).

HAVE CHANGED MY NAME FROM KIMBAHADUR SINJANI THAPA TO KRISHNA MINBAHADUR SINJALI AS PER AFFIDAVIT I HAVE CHANGED MY NAME FROM ELSIE KIMBAHADUR SINJANI THAPA TO ELSIE

GIRIJA SINJALI AS PER AFFIDAVIT. CL-859 D I HAVE CHANGED MY NAME FROM NASIR MOHAMED TO MOHAMED NASIR AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM PRANIKA PRASHANT TORNE TO KENISHA PRASHANT TORNE AS PER GAZETTE NO.

I HAVE CHANGED MY NAME FROM ANIL KUMAR BHUIDHAR PATHAK TO ANIL BHUIDHAR PATHAK AS PER DOCUMENTS CL-916 A

RESHMA VIJAY MANDGE IS LEGALLY WEDDED SPOUSE OF NO.15206512Y NK JAYANT KAMI AKAR BIRMOI E RESIDING AT LAXMI NIWAS,LG 257/1/2 BHIM NAGAR,HILL NO.4, ASALFA VILLAGE, GHATKOPAR WEST, MUMBAI 400064 HAVE CHANGED MY NAME FROM RESHMA VIJAY MANDGE TO RESHMA JAYANT BIRMOLE VIDE AFFIDAVIT DATED 13 OCTOBER 2020

HAVE CHANGED MY NAME FROM FIROZALI SAIFUDDINJI LOKHANDWALA TO FIROZ ALI SAIFUDDIN LOKHANDWALA AS PER DOCUMENTS CL-1

I HAVE CHANGED MY NAME FROM ASIF KHAN B TO ASIF BISMILLAH KHAN AS PER GAZETTE NO- 2032218 DATE OCTOBER 1-7, 2020 I C REKHA JANAKI NIVAS HAVE CHANGE MY

MINOR CHILD'S NAME FROM ADITYA TO ADITYA PRAKASH AS PER GOVERNMENT OF MAHARASHTRA GAZETTE NO - M-2036901 DATE - OCTOBER 8-14, 2020 CL3

नों. पत्ता : युनिट नं. २, ३, ४, पॅसिफिक प्लाझा, प्लॉट क्र. ५७०, भवानी शंकर रोड, ऑफ. मटकर मार्ग, दादर पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र - ४०००२८.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० अंतर्गत एक तडजोड किंवा

व्यवस्थेची योजना सादर करण्याकरिता निमंत्रण

एक परिसमापक म्हणून सदर कॉर्पोरेट पर्सनच्या धनको किंवा धनको, सभासदांच्या कोणत्याही वर्गातील त्यांच्याकडून कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० च्या तरतुर्दीच्या बाबतीत आणि कार्यरत कंपनी म्हणून कॉर्पोरेट पर्सन ची विक्री करण्याकरिता समापन प्रक्रिया विनियम, २०१६ च्या विनियम ३२(ई) आणि ३२ए(१) अन्वये तडजोड किंवा व्यवस्थेच्या एका योजने करिता ईओआय निमंत्रित करत आहेत.

प्रक्रिया' दस्तावेजासाठी liquidation.ashapura@gmail.com वर एक ई-मेल पाठवू-धनको किंवा सभासदांचा इच्छुक वर्ग प्रतिसाद देऊ शकतात. अंतिम योजना साद करण्यासाठी शेवटची तारीख असेल ३० नोव्हेंबर, २०२० तथापि, अर्जदारांची लघुसूची बनवण्यासाठी **३१ ऑक्टोबर, २०२०** पर्यंत निम्नस्वाक्षरीकारांकडे विनंती पाठवली पाहिजे कोणतीही चौकशी करायची असल्यास आमच्यशी liquidation.ashapura@gmail.com येथे संपर्क साधावा.

दिनांक : १५ ऑक्टोबर, २०२० भावेश राठोड - परिसमापक आशापुरा इंटिमेटस फॅशन लिमिटेड - समापनातील तिकाण : मुंबई

कामगारांसाठी जाहीर सूचना/नोटीस या जाहिरातीव्दारे कळविण्यात येते की, आम्ही के सी इंडस्ट्रियल प्रीमाईसेस को-ऑपरेटीव सोसायटी लि ., सी .टी . एस . नं . ७४ व्हीलेज मजास आणि सी . टी . एस . नं . २५१ व्हीलेज बांदीवली, सुभाष रोड,

जोगेश्वरी ईस्ट, मुंबई-४०० ०६०. अस्थापनेचे एकूण क्षेत्रफळ ३५९१.५० चौ . मी . आणि अभिहस्तांतरणपत्र प्रमाणे एकूण ३७६२ चौ . मी . आमच्या सोसायटीची इमारत जीर्ण अवस्थेत मोडकळीस आल्यामुळे दि . २.८.२०१८ रोजी कार्यकारी अध्यक्ष मंडळाने ठराव संमत केला की, या जागेचा भूखंड विकसित करावयाचा असल्यामुळे बंद करून सदर जागेतील एकून १६ आस्थापनापैकी ९ कार्यरत अस्थापना बंद करण्यात आल्या - या सोसायटीमधील आस्थापनेत काम केलेल्या सर्व कायम कामगार/कर्मचारी, तात्पुरते, कंत्राटी तसेच प्रशिक्षनार्थी कामगारांची व त्यांच्या संघटनेच्या कामगारांच्या कायदेशीर देण्याबाबत, विवादाबाबत दावे/तक्रारी जागेचे व्यवस्थापक व विकासकाच्या विरूध्द असल्यास त्याबाबतची लेखी तक्रार कागदपत्राच्या पुराव्यासहित कामगार उप आयुक्त मुंबई उपनगर (पश्चिम) यांचे कार्यालय, कामगार आयुक्त यांचे कार्यालय, कामगार भवन, सी-२०, ई

ब्लॉक, बांद्रा-कुर्ला संकुल, बांन्द्रा (पुर्व) मुंबई-४०० ०५१ यांच्याकडे

जाहीर / नोटीस / सुचना प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून १७ दिवसांच्या

आत सादर करावी . या कालावधीनंतर दाखल केलेली तक्रार ग्राह्य धरली

जाणार नाही व त्यासंदर्भात आम्ही कायदेशीररित्या जबाबदार राहणार नाही . स्थळः मुंबई

दिनांकः १६-१०-२०२० सही /-के . सी . इंडस्ट्रियल प्रीमाईसेस को-ऑपरेटीव सोसायटी लि



ਜ਼ਿਕਕਰੀਵੇ ਗਾਹਿ

ॲक्सिस बँक लिमिटेड

(सीआयएन : एल६५११०जीजे१९९३पीएलसी०२०७६९) स्ट्रक्चर्ड ॲसेटस् ग्रुप, कॉर्पोरेट कार्यालय, "ॲक्सिस हाऊस", सी-२, वाडिया इंटरनॅशनल सेंटर, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई-४०० ०२५. टर : + ९१-९९२००८५३८५ www.axishank.com

ग्राचीव किंमत दसाग अनामन रक्कम लिलाव

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता विक्री सूचना सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिट इंटरेस्ट ॲक्ट, २००२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) ॲन्वये . स्थावर मत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना

सर्वसामान्य जनता आणि विशेषत: कर्जदार म्हणजेच ऑर्बिट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हमीदार/ गहाणवटदार/मालक म्हणजेच श्री. पुजित अगरवाल आणि ॲपेक्स हॉटेल एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या ॲक्सिस बँक लिमिटेड म्हणजेच तारण[े]धनकोंकडे गहाण/प्रभारित आहेत, ज्यांचा प्रत्यक्ष कब्जा ॲक्सिस बँक लि., म्हणजेच तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, त्या वरील सदर कर्जदार/हमीदार/गहाणवटदार/ मालक पांचेकडन ॲक्सिंस बँक लिमिटेड म्हणजेच तारण धनकोंना थकीत १२ ऑगस्ट. २०१६ रोजीसची **रु**. १६१,०३,९२,०२०.२६ (रुपये एकशे एकसष्ट कोटी तीन लाख ब्याण्णव हजार वीस आणि पैसे . सच्चीस मात्र) अधिक संविदात्मक दराने पुढील व्याजाच्या वसुलीसाठी १३ नोव्हेंबर, २०२० रोजी ''जे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' ''जे काही आहे तेथे आहे'' आणि ''कोणत्याही जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' ''जे काही आहे तेथे आहें मदतीशिवाय'' तत्वाने विकण्यात येणार आहे. राखीव किंमत खालीलप्रमाणे

ायडी						
ॲपेक्स हॉटेल एंटरप्रायझेस प्रा. लि. यांच्या नावे असलेले सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४००६१४ येथील						
लापूर,						
तत्त्सम						
'पुजित						
प्लाझा'' अशा ज्ञात इमारतीमधील खालील युनिटस्.						
४९०७						

युानट क्र. ६०१, चटइ क्षत्र साधारण	₹. १,१२,५०,०००/ <i>−</i>	₹. ११,२५,०००/-	288800	
५८५ चौरस फूट सह टेरेस क्षेत्र	(रुपये एक कोटी बारा	(रुपये अकरा लाख		
साधारण २६० चौरस फूट.	लाख पंन्नास हजार मात्र)	पंचवीस हजार मात्र)		
युनिट क्र. ६०२, चटई क्षेत्र साधारण	₹. ६०,००,०००/-	रु. ६,००,०००/-	२१४८९९	
३७५ चौरस फूट.	(रुपये साठ लाख मात्र)	(रुपये सहा लाख मात्र)		
युनिट क्र. ७०५, चटई क्षेत्र साधारण	ह. २,५५,००,०००/-	ह. २५,५०,०००/-	२१४९००	
१०५४ चौरस फूट सह टेरेस क्षेत्र	(रुपये दोन कोटी	(रुपये पंचवीस लाख		
साधारण ९५८ चौरस फूट.	पंचावण्ण लाख मात्र)	पंन्नास हजार मात्र)		
युनिट क्र. ७०६, चटई क्षेत्र साधारण	ह. २,५५,००,०००/-	ह. २५,५०,०००/-	२१४९०१	
१०५४ चौरस फूट सह टेरेस क्षेत्र	(रुपये दोन कोटी	(रुपये पंचवीस लाख		
साधारण ९५८ चौरस फूट.	पंचावण्ण लाख मात्र)	पंत्रास हजार मात्र)		
कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या				

कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतदींकडे वेधण्यात येत आहे. विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तींकरिता कृपया https://www.axisbank.com/auction notices आणि/किंवा https://axisbank.auctiontiger.net मध्ये दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्यावा

(लिलाव आयडी वरील नमुद केलेला आहे.) दिनांक: १६ ऑक्टोबर, २०२० ठिकाण : मुंबई

अजय अगरवाल

एफसीएस: ९०२३

कंपनी सचिव

जाहीर सूचना गझे अशील श्री. महादेव श्रीकृष्ण नामजोशी हे फ्लॅट क्र. ०५, सी विंग, विमान दर्शन सोसायटी, बिल्डिंग क्र. : प्लॉट क्र. २८-२९. जिवा महाले मार्ग. सहार रोड लगत अंधेरी पूर्व, मुंबई ४०००६९ चे मालक आणि विमान दर्शन

सद्दी /

प्राधिकत अधिकारी

ॲक्सिस बँक लि.

कोऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. चे सभासद आहेत आणि त्यांना दिनांक १० जुन, १९९७ रोजीच्या ५ शेअर्स

हरीता शेअर प्रमाणपत्र क २१ जारी केले आहे

अखाराम बाळ होते (मूळ कागदपत्र हे हरविले किंवा गहाव ग्राले आहेत आणि शोधुन सापडण्यासारखे नाही), ज्यांनी फ्लॅर ३० जलै १९९० ग्रेजीम मोमायरीहारे समर्थित श्री चंद्रशेखर देव यांना विकला (मुळ कागदपत्र हे हरविले किंवा ाहाळ झाले आहेत आणि शोधुन सापडण्यासारखे नाही), यांनी हा फ्लॅट पूढे १२ मे, १९९७ रोजीस सोसायटीह

फ्लॅट क ३०५ चे पहिले मालक/सभासद श्री श्रीकांत

क्तीला किंवा बँँक किंवा संस्थेला कोणताही दावा किंव सल्यास त्यांनी त्यांचे दावे या जाहिरातीच्या प्रसिध्दीपास् ५ दिवसांच्या आत लिखित कळविणे आवश्यक आहे . फ्सूर केल्यास, माझे अशील आवश्यकता नुसार विक्री प्रशील आणि इच्छुक खरेदीदारावर कोणत्याही प्रकाराचे त्रवे कायदेशीररित्या ग्राह्य धरण्यासारखे नसतील.

देनांक: १५.१०.२०२० वकील शिवानी नितेश राऊत ठिकाण: मुंबई पत्ता: ए/१०२, सनव्हिजन लेगजी सोसायटी अनंत वामन वर्तक मार्ग विलेपार्ले पूर्व, मुंबई - ४०००५७

PUBLIC NOTICE This notice is hereby issued on behalf of my

client Ms. Kodwani Karuna W/o Late Mr.

Israr Ahmed Qureshi, an adult, Indian Citizer

having residential address at Flat No. 702 Vaibhav Palace B-wing, Opp. Mega Mall Oshiwara, Andheri (W), Mumbai - 400 053 to intimate the public at large that my client's husband Late Mr. Israr Ahmed Qureshi and his brother Mr. Iqbal Ahmed Qureshi jointly purchased Flat No. 1202, 12th Floor, Tower-B, Imperial Heights having address at Behind Goregaon Bus Depot, Off. New Link Road, Goregaon (W), Mumabi – 400 062 along with two car parking space no. 70 & 70T in podium vide Agreement for Sale dated 27th March 2014 executed between Mrs. Sunidhi Dushyant Chauhan and the said Mr. Igbal Ahmed Qureshi and Mr. Israi Ahmed Qureshi. By virtue of the said Agreement for Sale dated 27th March 2014, my Client's husband Mr. Israr Ahmed Qureshi holds 50% share in the above said flat and two car parking spaces no. 70 & 70T in podium situated at the building known as 'Imperial Heights' constructed by M/s. Vijay Associates (Wadhwa) Constructions Pvt. Ltd. The said Mr. Israr Ahmed Qureshi died on 29.03.2017, My client is the wife and lawful representative and legal heir of her husband Mr. Israr Ahmed Qureshi vide Marriage certificate issued by concerned authority, Govt. of Maharashtra dated 21.03.2014. Mr. Israr Ahmed Qureshi died intestate and hence the devolution of the above said property warrants the matter to be adjudicated under the appropriate statutóry Laws of succession & inheritance, Mr. Igbal Ahmed

Whoever wants to deal with Mr. Iqbal

earliest.

Syed Ahmed B.A. L.L.B Advocate High Court, Mumbai

जाहीर नोटीस

सर्व संबंधितांना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की गावमौजे : विरार, तालुका क्षेत्र ०.२७.३० हे आर. प्रति, पो. ख. ०.०९.१०, आकारणी ०.५३ पै, ह्या वर्णनाची मिळकतीच्या ७/१२ सदरी १. श्री. अनंत दामोदर पाटील, २. श्री. प्रदिप हरिश्चंद पाटील. ३. श्री. सचिन हरिश्चंद पाटील, ४. श्रीमती चित्रा विजयानंद पाटील व इतर ह्यांची नावे असून सदर मिळकत ही वरील इसमाच्या नावे व हिस्सा कब्जेवहिवाटीत आहे. सदर मिळकतीपैकी ०.१९.०३ इतकी मिळकत ही आमच्या अशिलांना कायम विकत देण्याचे कबल केले आहे. तरीही, सदर मिळकतीवर कोणाही इसमाचा, व्यक्तीचा, संस्थेचा, गहाण, दान, बक्षिस, फरोक्त वापर, कूळ वहिवाट अदलाबदल, वारसा, पोटगी वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, अधिकार असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्याचे तारखेपासन १४ दिवसांच्या आत आमचे कार्यालय नं. १, तळ मजला, रुनवाल विहार, बिल्डिंग कं. ४ व ५, ॲक्सीस बँकेच्या समोर, पराग मेडीकलच्या मागे, विरार आगाशी रोड, विरार (प), ता. वसई, जि. पालघर - ४०१ ३०३ येथे लेखी हरकत कायदेशीर प्राट्यामह देणे आवश्यक आहे. उशिरा अथवा कागदपत्राविना येणाऱ्या हरकतीचा अजिबात विचा केला जाणार नाही. यात कसूर केल्यास तसा हक्क नाही व असल्यास तो सोडून दिला आहे, असे समजून पुढील व्यवहार पूर्ण केला जार्डल

> सही/-ॲड. डिलॉन आलेक्स लोपीस

दिनांकः १६.१०.२०२०

PUBLIC NOTICE

On behalf of our client, we are restigating title in respect of office No.1510 standing in name of Bhagwati Hiralal Jain and Rakesh Hiralal Jain, adm. 630 sq. ft. carpet area on 15th Floor in Prasad Chambers area on 15" Floor in Prasad Chammers Premises Co-operative Society Ltd., situated at Tata Road No.2, Opera House, Girgaon, Mumbai-400 004, bearing C.S. No.1487 of Girgaon Division. Vendors have also informed my clients that the original principal agreement of Office No.1510 is lost/ splaced and is not traceable inspite

of their best efforts.

Any person having any claim in respect of the above referred Office or any part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, lien, license, hypothecation, transfer of title or beneficial interest under any trust, right of prescription or pre-emption or under any agreement or other disposition or under any decree, order or award or otherwise claiming howsoever are hereby requested to make the same known in writing together with supporting documents to the undersigned within a period of 14 days (both days inclusive) hereof failing which the claims of such persons shall be deemed to have been waived and/or abandoned.

Date: 16-10-2020 Sd/-Rakesh G. Jain Advocate High Court, 2/20, Kesar Building, 201/211, Princess St., Mumbai-400 002.

जाहीर नोटीस

तमाम लोकांस हया जाहिर नोटीसीने कळविण्यात येते की, श्रीमती लायरा उर्फ लियारा उर्फ लार थमिकीयन, या आमच्या संस्थेच्या नोंदणीकत सदस्य शेअर सर्टीफिकेट क्र. १६५ धारक, प्रत्येकी किंमत रुपये रु. ५०/- या मुल्याचे ५ पेडअप शेअर्स क्र. ८३६ ते ८४० (दोन्ही समाविष्ट) व ऑफिस क्र. ५३ -सी, ५ वा मजला, मित्तल टॉवर प्रीमायसेस को. ऑप. सोसायटी लि., नरीमन पॉईंट, मुंबई – ४०००२६ या मिळकतीचे धारक आहेत.

श्रीमती प्रियांका प्रदयम्न कुमार शर्मा आणि श्रीमती शालिनी प्रदयम्न कुमार शर्मा, ज्या श्रीमती लायरा उर्फ लियारा उर्फ लारा थूमिकीयन यांनी केलेल्या मृत्युपत्रातील लामार्थी आहेत व ज्यांना मा. उच्च न्यायालयाने ''लेटर्स ऑफ ऑड्रिमिनस्ट्रेशन विद विल अनेक्स्ड दिनांक २०/०४/२०१९'' दिलेले आहे, त्यांनी सदरचे मुळ शेअर सटीर्फिकेट गहाळ/ हरवले असल्यामुळे आमच्या संस्थेच्या कार्यालयात सदर शेअर सर्टीफिकेटची नक्कल मिळण्याकरीता अर्ज केला आहे. त्यांनी आमच्या संस्थेत जाहिर केले की, त्यांनी अथवा श्रीमती लायरा उर्फ लियारा उर्फ लारा थूमिकीयन यांनी त्यांच्या हयातीत, सदर शेअर सर्टिफिकेटची मळ प्रत कोणाही व्यक्ती अथवा संस्थेस देवन. सदर मिळकतीमध्ये त्रयस्थ व्यक्तीचे हक्क निर्माण केलेले नाही. कोणा व्यक्ती अथवा संस्थेने सदर मुळ शेअर सर्टिफिकेट ताब्यात घेवून, आपले हक्क निर्माण केले असतील, तर त्यांनी आमच्या संस्थेच्या कार्यालयात बेसमेंट, मित्तल टॉवर, २१०, नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१, येथे ही नोटिस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांचे आत कागदोपत्री पुराव्यासहीत आपले हक्क नोंदवावे. जर सदर कालावधीत कोणाची हरकत/हक्क नाही आले तर संस्था सदर शेअ सर्टिफिकेच्या नक्कलेची प्रत श्रीमती प्रियांका प्रदयुम्न कुमार शर्मा आणि श्रीमती शालिनी प्रदयुम्न कुमार शर्मा यांना देईल व त्यानंतर आलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत व ग्राहय धरण्यात येणार नाही.

मित्तल टॉवर प्रीमायसेस को. ऑप. सोसायटी लि तर्फे श्री. बादल मित्तल

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Mr. Shubham Shashikant Chandekar, (Age 26 years & being legally major person) son of Mr. Shashikant Shivajirao Chandekar and Mrs. Asha Shashikant Chandekar, Residing at: 102, Shivkrupa Society, Plot No. 140, Sector No. 13, Kharghar, Navi Mumbai has left the house of Mr. Shashikant Shivajirao Chandekar and Mrs. Asha Shashikant Chandekar permanently from October, 2020 and that he would live his life as per his own whims and wish and also perform marriage as per his choice and decision without any sort of their interference. Therefore Mr. Shashikant Shivajirao Chandekar and Mrs. Asha Shashikant Chandekar including their family members and relatives are not liable and responsible for any acts and deeds of Mr. Shubham Shashikant Chandekar such as Economic, Social, financial and marital, etc; and he would be solely liable and responsible for all his future acts and deeds.

DATE: 16/10/2020

Sd/-

PLACE: Navimumbai Shashikant Shivajirao Chandekar

SONATA

सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड (सीआयएन नं. L72200MH1994PLC082110)

नोंदणीकृत ऑफीस: 208, टी व्ही इंडस्ट्रियल इस्टेट, २रा मजला, एस के अहिरे मार्ग, वरळी, मुंबई – 400 030. कॉरपॉरेट ऑफीस: 1/4, एपीएस ट्रस्ट बिल्डिंग, बुल टेंपल रोड, एन. आर. कॉलनी, बेंगलुरू - 560 004. दरध्वनी: +91 -80-67781999. फॅक्स: +91-80-26610972. वैबसाइट: www.sonata-software.com ई-मेल आयडी: info@sonata-software.com

<u>नोटीस</u>

सेबी (सूचीकरण आबंधने आणि प्रकटन आवश्यकता) नियमने, २०१५ च्या नियमन ४७(१)(a) च्या अनुरोधाने, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा शुक्रवार, दि. ६ नोव्हेंबर, २०२० रोजी, इतर बाबींबरोबर दि. ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि अर्धवर्षाचे अलेखापरीक्षित वित्तीय निकालाचा (स्वतंत्र आणि एकत्रित) विचार करून त्याला मान्यता देण्यात येणार आहे तसेच वित्तीय वर्ष २०२०–२१ साठी एखाद्या अंतरिम डिव्हिडंडची घोषणा असल्यास, जाहीर करण्यात येईल.

वित्त अधिनियम, २०२० च्या अनुरोधाने, १ एप्रिल २०२० पासून लाभांश उत्पन्न हे भागधारकांच्या हातामध्ये करपात्र असेल. म्हणून, अंतरिम लाभांश हा, मंडळाद्वारे घोषित करण्यात आल्यास, आयकर अधिनियम, १९६१ च्या तरतुदींनुसार टॅक्स ॲंट सोर्स ('टीडीएस') वजा केल्यानंतर प्रदान करण्यात येईल. कंपनीला सुयोग्य टीडीएस दर निश्चित करता येण्यासाठी भागधारकांना यासंबंधातील संपर्कव्यवहार

ही सूचना कंपनीची वेबसाइट <u>www.sonata-software.com</u> आणि स्टॉक एक्सचेंजसच्या वेबसाइट्स <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वर जिथे कंपनीचे समभाग सूचीबद्ध आहेत, तिथेही उपलब्ध आहेत.

सोनाटा सॉफ्टवेअर लिमिटेड करिता

स्थळ : बेंगलुरू

तारीख: १५ ऑक्टोबर, २०२०

मिळकती

मुर्धे

मुर्धे

राई

१६४

६४

८४

मंगल कुलकर्णी कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

जाहीर नोटीस

या नोटीसीद्वारे सर्व जनतेस कळविण्यांत येत आहे की, या नोटीशीतील परिशिष्टात नमूद केलेल्या जिमन मिळकती १) श्री. विठ्ठल हरी पाटील व इतर, २) श्री. देविदास आनंद पाटील व इतर, ३) श्री. अविनाश मदन पाटील व इतर, ४) श्री. हर्षद जशवंत पाटील व इतर आणि ५) श्री. विद्याधर जगन्नाथ पाटील व इतर यांच्या कौटुंबिक व सामाईक मालकीच्या जमिन मिळकती असून, या जमिन मिळकती संबंधित जमिन मालकांकडून कायमस्वरूपी विकत घेण्याचे, माझे अशिलांनी ठरविले आहे. याकामी माझे अशिल व संबंधित जिमन मालक यांचे दरम्यान वाटाघाटी सुरु आहेत. सदर जिमन मिळकतींबाबत कोणाही इसमाचा अथवा संस्थेचा खरेदी, गहाण, दान, बिक्षस, विश्वस्त, वारसा, भाडेपट्टा, वाहिवाट, ताबा अशा व अन्य कोणत्याही प्रकारे हक्क, दावा, अधिकार वा हितसंबंध असल्यास, तशा व्यक्ती अथवा संस्थेने सदर नोटीस प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून १४ दिवसांच्या मुदतीत कागदोपत्री पुराव्यासह खालील नमूद पत्त्यावर, लेखी कळवावे. अन्यथा तसे कोणाचेही, कोणतेही अधिकार नाहीत व असल्यास ते सोडून देण्यात आले आहेत असे समजण्यात येवून, सदर जिमन मिळकर्तींचा प्रस्तावित व्यवहार पूर्ण केला जाईल. कागदोपत्री पुराव्यानिशी व विहीत मुदतीनंतर दाखल करण्यात आलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.

जिमन मिळकतीचे वर्णन मिरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील व ता. जि. ठाणे खालील वर्णनाच्या जिमन

गाव जुना सर्व्हे क्र. नवीन सर्व्हे क्र. हिस्सा क्र क्षेत्र हे.आर.प्र. मुर्धे २६ 8/2 0-03-0 मुर्धे ३९ ६७ १/१ 6-08-3 मुर्धे 38 ३/१ 0-85-8 ७८ मुर्धे ६९ 0-04-6 ४४ मुर्धे ४४ ६९ २३

93

६४

४७

ॲड. दिलीप वि. पंडीत

जाहीर सूचना

सूचना देण्यात की, आम्ही याखालील लिखित **परिशिष्टामध्ये** अधिक स्वरूपात वर्णन केलेल्या स्थावर मिळकतीसाठीच्या संदर्भासह श्री. संजल लुथरा (मालक)चे नामाधिकार तपासत आहे (यानंतर महर **परिमर** अमा उलेख) मालकांनी आम्हाला कळविले आहे की, तं परिसराचे पूर्ण आणि कायदेशीर मालक आहेत आणि त्यावरील वैध, स्पष्ट आणि पणनयोग्य नामाधिकार च्यासह वापरण्याचा हक्क आहे आणि कब्बात आहेत आणि परिम्हामाठी तैध नामधिकार विलेखाचे धारक आहेत आणि की. परिसर ह कोणत्याही प्रकाराच्या सर्व भार, दावे आणि मागणीपासून पूर्णपणे मुक्त आहे.

सर्व व्यक्तौ/संस्था समाविष्टीत वयक्तिक, हिंद अविभाजित कुटुंब, कंपनी, बँक, वित्तीय संस्था, नॉन-बॅंकिंग वित्तिय संस्था, फर्म, व्यक्तींची संघटन किंवा स्थापित किंवा नाही वयक्तिक मंडळ. सावकार आणि/किंवा धनको यांना सदर परिसर केंवा त्यावरील कोणत्याही भागावर कोणतार्ह लाभ, नामाधिकार, दावे, आक्षेप, मागणी किंवा हक्क किंवा हितसंबंध जसे की, वारसाहक्क, विक्री, हस्तांतर, शेअर, गहाण, प्रतिज्ञा, प्रभार, धारणाधिकार. परवाना. अभिहस्तांतरण कुळवहिवाट, बक्षीस, अदलाबदल, भार, नौटंबिक व्यवस्था/तडजोड, उत्तराधिकारी, निर्वाह, सुविधाधिकार, विश्वस्त, कब्जा, कोणत्याही न्यायालयाचा आदेश किंवा हुकुम, करार/कंत्राट/सामंजस्य करार, निश्चिती पत्र/अटी प्रमख. भागिदारी. लिस पेंडन्स. आरक्षण, मुखत्यारपत्र, पहिला नकाराचा हक, कोणतेही दायित्व किंवा कोणतीही वचनबद्धत किंवा अन्यकाही दावे असल्यास ते लिखित कागदोपत्री पराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच पत्ता ८०१-बी. लीओ (कोहिनर बिल्डिंग). २४वा रोड, लिकिंग रोड लगत, खार (पश्चिम), मुंबई-४०० ०५२ येथे तसे दावे जर असल्यास, य सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४(चौदा) देवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, त्यांनी तसे दावे सोड्न दिल्याचे मानण्यात येईल आणि तसे दावे आमच्या अशीलांवर लाग करण्यायोग्य/बंधनकारक असणार नार्ह आणि/किंवा मालकांच्या नामाधिकारासार्ठ अडथळा असणार नाही आणि सदर स्वच्छ. पणनयोग्य आणि सर्व आाणि कोणत्याही भारापासुन मुक्त असल्याचे मानण्यात येईल

वरील उल्लेखित परिशिष्ट: (परिसराचे वर्णन)

भायखळा विभाग, साने गुरूजी मार्ग/डॉ. ए.एल नायर मार्ग लागून, जाकोब सर्कल जवळ, सात रस्ता, मुंबई-४०० ०११ च्या सर्व सी.एस. क्र. १९०३ (भाग), १९०४ (भाग), १९०५ १/१९०५ आणि २/१९०५ धारक जमिनीवरील ., उभ्या विवारेया कॉन्डोमिनियमला जोडलेल्या विवारेया (विंग ए, बी आणि सी) अशा ज्ञात बिल्डिंगीच्या विंग बी मधील १६व्या मजल्यावरील फ्लॅट धारक क्र. १६०१, मोजमापित १७१७ चौरस फूट (चटई क्षेत्र) च्यासह २ कार पार्किंग क्षेत्र असलेले वरील लेव्हल वरील कार पार्किंग धारक क्र. ५२ आणि १ कार पार्किंग क्षेत्र असलेल्या वरील लेव्हल वरील क्र. ५१

वकील, उच्च न्यायालय मुंबई, दिनांक १६ ऑक्टोबर, २०२०. ५०२, ५वा मजला, पारस बिजनेस सेंटर, कार्टर रोड क्र. १, बोरिवली (पू.)

मुंबई-४०००६६

क्षीआयएन: यु ६७१९० एमएच२००७ पीटीसी१६८३०३ **नों. कार्यालय:** दानी कॉर्पोरेट पार्क, ५ वा मजला, १५८, सी.एस.टी. रोड, कलिना, सांताक्रुझ (पू.), मुंबई-४०००९८. **फोन:** ०२२-६८४९ २४५०, **फॅक्स** : ०२२-६७४१ २३१३,

ई-मेल: info@phoenixarc.co.in,

अंक्ट, २००२ (थोडक्यात सरफैसी अंक्ट असा उल्लेख) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ (थोडक्यात रुल्स असा उल्लेख) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून आणि तारण कर्जाच्या वसलीकरित . प्रदर सरफैसी ॲक्ट आणि रुल्स अन्वये प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे निहित येथील खालील नमूद तारण मत्तेच्या कब्जाल

च्या मार्गाने ''जे आहे जेथे आहे'' तत्त्वाने आणि ''जे आहे जसे आहे'' अटींवर विकण्यात येणार आहे.			
कर्जदाराचे नाव	पारेख ॲल्युमिनेक्स लिमिटेड		
हमीदाराचे नाव	 जसवंत फ्लॅट प्रॉपर्टींज प्रायव्हेट लिमिटे, २. कै. श्री. अमिताभ पारेख (मयत असल्याने खालील कायदेशीर वारसांद्रारे सादर हमीदार) i) सी. जुली अमिताभ पारेख, ii) श्री. अरुण पारेख, iii) सी. प्रतिमा अरुण पारेख, iv) अर्णव अमिताभ पारेख v) आरेम अमिताभ पारेख, vi) श्री. दिपेन अरुण पारेख 		
थकबाकी रक्कम	सरफैसी ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत जारी केलेल्या दिनांक २०.०२.२०१६ रोजीस्या मागणी स्वनेनुसार ३०.१२.२०१५ रोजीस र. ७८,९३,६५,३५६.५५ (रुपये अठ्ठाह्माहत्तर कोटी त्र्याण्णव लाख पासष्ट हजार तीनशे छपत्र आणि पंचावत्र पैसे मात्र) सह संपूर्ण थकबाकीच्या प्रदानाच्या तारखेपर्यंत पुढील व्याजासह एकत्रित अनुषंगिक खर्च, पीत्व्यय आणि प्रभार.		
सरफैसी ॲक्ट २००२ अन्वये कब्जा घेतला	प्रत्यक्ष कब्जा ०५.०२.२०१९ रोजी घेतला.		
निरीक्षणाची तारीख	०५.११.२०२० (गुरुवार) स. १०.३० ते दु. १२.३० दरम्यान		
बोली (ई-लिलाव) जमा करण्याची अंतिम तारीख	१८.११.२०२० (बुधवार) बँकेच्या वेळेत किंवा पूर्वी		
इसारा अनामत रक्कम	इसारा रक्कम "फिनिक्स ट्रस्ट एफवाय १७-८", चालू खाते : ०८१२५२९१६४ कोटक महिंद्रा वैक लिमिटेड, शाखा : बांद्रा पूर्व, आयएफएससी कोड : ККВК0001368, इअर रक्कम : रु. ७८,१०,०००/ - (रुपये अठ्ठचाहत्तर लाख दहा हजार मात्र)		
राखीव किंमत	रु. ७,८१,००,०००/- (रुपये सात कोटी एक्याऐंशी लाख मात्र)		
बोली वाढविणे	रु. १,००,०००/- (रुपये एक लाख मात्र) आणि त्या पटीत		
ई-लिलाव तारीख	२०.१०.२०२० (शुक्रवार) स. ११.०० ते दु. १२.००		
ई-लिलावाचे माध्यम	ऑनलाईन ई-लिलाव		
लिलाव करावयाच्या तारण मत्तांचे वर्णन :	२२ए, वाळकेश्वर, मुंबई-४०० ००६ येथे स्थित ''श्री राधे कृष्ण' को-ऑपरेटिव्ह हार्जर्सिंग सोसायटी लि.,'' च्या ''सानिच्य'' अशा ज्ञात इमारतीमधील २ कार पार्किंग स्पेससह एकत्रित २ ऱ्या मजल्यावरील मोजमापित अंदाजे १३५० चौ. फू. चर्टई क्षेत्र, फ्टॉट क्र. २०२ चे सर्व ते भाग आणि विभाग.* *दिप: - वरील नमट ताएण मता हा एक फर्नट असन तो शेजारच्या फ्लॉट क्र. २०१		

लिलाव विक्री ई-लिलाव माध्यमामार्फत आणि मदतीने सरफैसी ॲक्टच्या तरतदीन्वये प्राधिकत अधिकाऱ्यांद्रारे करण्यात येईल. लिलाव/बोली फक्त वेबसाईट http://www.bankeauctions.com मार्फत ''ऑनलाई-इलेक्ट्रॉनिक माध्यम'' मार्फत करण्यात येईल. मे. सी. १ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे ई-लिलावाकरित प्लॅटफॉर्मची व्यवस्था करण्यासाठी सेवा पुरवठादार आहेत.

बोली दस्तावेज, लिलावाकरिता ठेवलेल्या तारण मत्तेच्या तपशिल/बोली प्रपत्र प्राप्त करण्याकरिता फिनिक्सची वेबसाईर www.phoenixarc.co.in/ http://phoenixarc.co.in/saleauction.php?id=NjQ0 आणि सेव पुरवठादारांची वेबसाईट www.bankeauctions.com मार्फत जाऊ शकतात. बोलीदार त्यांच्या पसंतीने त्याचे स्वतःचे कार्यालय/ठिकाणावरून ई-लिलाव प्रस्ताव/बोलीमध्ये सहभागी

होऊ शकतात. इंटरनेट कनेक्टीव्हिटीची प्रत्येक बोलीदाराने स्वत: व्यवस्था करावी. प्राधिकृत अधिकारी/फिनिक्स/सेवा पुरवठादार हे इंटरनेट कनेक्टीव्हिटी, नेटवर्क प्रॉब्लेम, सिस्टीम खराब होणे, वीज

प्रायव्हेट लिमिटेड च्या श्री. हरीश गोवडा/श्री. जय सिंग यांना संपर्क करू शकतात. संपर्क क्रमांक ९१-१२४-४३०२०२०/२०२१/२०२२/२०२३/२०२४, +९१-२२-६६८६५६००, +९१ ७७३८८६६३२६, ९१-९५९४५९७५५५/ ०७२९१९८११२४/२५/२६, ई-मेल आयडी:

बोलीदार लिलावाकरिता ठेवलेल्या तारण मत्तेचे तपशील पडताळणी करण्यासाठी/बोली प्रपत्र प्राप्त करण्यासाठ फिनिक्सची वेबसाईट www.phoenixarc.co.in मार्फत जाऊ शकतात.

जेथे आहे" तत्वाने आणि "जे आहे जसे आहे" अटीवर विकण्यात येईल.

सर्व इच्छुक खरेदीदार/बोलीदारानी https://www.bankeauctions.com अशा वरील नमूद पोर्टलमध्ये त्यांची नावे नोंदिवणे आणि वरील सदर तारीख आणि वेळी ई-लिलावात सहभागी होण्यासाठी विनामुल्य युझ आयडी आणि पासवर्ड मिळविणे आवश्यक आहे.

म्हणजेच १८.११.२०२० रोजी वा पूर्वी पून कार्डची प्रत. कंपनीच्या बाबतीत मंडळाचा ठराव आणि पत्त्याच्य पुराव्यासह तारण मत्तेच्या राखीव किंमतीच्या १०% परतावायोग्य इसारा अनामत रक्कम प्रदान केल्याच तपशील सादर करावा. यशस्वी खरेदीदार/बोलीदाराने लिलावाच्या दिवशी म्हणजेच २०.११.२०२० (शुक्रवार) रोजी बँकेच्या

कामकाजाच्या वेळेत किंवा पूर्वी येथे वरील नमुद खात्यामध्ये आरटीजीएसच्या मार्गाने प्रत्येक बाबींकरिता त्याच्या/तिच्या/त्यांच्या प्रस्तावाच्या २५% (इअर धरून) जमा करणे आवश्यक आहे, जी रक्कम फिनिक्स निश्चित करेल, कसूर केल्यास विक्री अयशस्वी झाल्याचे मानण्यात येईल आणि यशस्वी बोलीदाराची इअर जम् करण्यात येईल.

इतर सर्व बोलीदारांची इअर जे ई-लिलावामध्ये यशस्वी होऊ शकलेले नाहीत त्यांना ई-लिलाव संपल्यानंतर ७२ तासात परत करण्यात येईल. इअरवर व्याज देय नाही. खरेदी मोबदल्याची उर्वरित रक्कम प्राधिकृत अधिकारी/तारण धनकोद्वारे सदर तारण मत्तेची विक्री निश्चित

जमा केलेली सर्व रक्कम जप्त करण्यात येईल.

मिळकतीचे निरीक्षण आणि अधिक माहितीकरिता प्रस्तावित बोलीदार वरील नमूद पत्यावर किंव suresh.variyam@phoenixarc.co.in/ harsh.magia@phoenixarc.co.in/ (ई-मेल) व किंवा +९१-७५०६४९००३६/+९१-७५०६१०७५६२ (मोबा.) वर श्री. सुरेश वरियम / श्री. हर्ष मागिया संपर्क करू शकतात.

इ. सोसावे लागेल जे प्रयोज्य कायद्यानुसार त्याच्या/तिच्या/त्यांच्या नावे मिळकतीचे अभिहस्तांतरित/सोपविण्यासाठी आवश्यक आहे. सर्व सांविधिक/असांविधिक थबाकी, कर, दर, अभिहस्तांकन, प्रभार, शुल्क इ. कोणाचीही देणी यांचे प्रदान

यशस्वी बोलीदाराची त्यांच्या/त्याच्या/तिच्या नावे हक्क हस्तांतरणासाठी सोसायटी/कोणत्याही अन्य

१७. कर्जदार/हमीदार जे सदर थकबाकीकरिता जबाबदार आहेत त्यांनी सदर लिलाव सूचना ही वरील लिलाव

प्राधिकृत अधिकारी फिनिक्स एआरसी प्रायव्हेट लिमिटेड.

दिनांक : ऑक्टोबर १६, २०२०

NOTE

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

TO RABIYA KHATOON ABDUL KHALIQUI I HAVE CHANGED MY NAME FROM NASIM BANO/ NASIM BANO PATEL TO NASEEM SALMAN PATEL AS PER AS PER MAHARASHTRA DEEDPOLL AFFIDAVI

I HAVE CHANGED MY NAME FROM DENCY PULIANKULANGARA TO DENCY RAMAN VIDE AFFIDAVIT XG 074643

I NOOPUR RAWAT, SPOUSE OF GP CAPT AMITABH RAWAT, RESIDENT OF 401, AGASTYA, NEAR RC CHURCH, COLABA,

HAVE CHANGED MY NAME FROM M RAMASAMY PILLAI TO M RAMASWAMY AS PER GAZETTE NO M-2034463. CL-829

> आशापुरा इंटिमेटस फॅशन लिमिटेड - समापनातील कॉर्पोरेट आयडेन्टिफिकेशन नं : एल१७२९९एमएच२००६पीएलसी१६३१३३

(सं : आयडीएफसी फर्स्ट बँक लि., आशापुरा इंटिमेटस् फॅशन लिमिटेडच्या प्रकरणातील नामदार एनसीएलटी मुंबई खंडपीठाचा दिनांक ५ ऑक्टोबर, २०२० चा आदेश

मी, भावेश राठोड, आशापुरा इंटिमेंटस् फॅशन लिमिटेड, समापनातील (कॉर्पोरेट पर्सन) चे

कॉर्पोरेट पर्सनच्या कोणत्याही तपशिलांसाठी आणि 'तपशिलवार योजना सादरीकरण

सही/

भाग प्रमाणपत्रे हरवल्याची सूचना

हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: रेमन हाऊस, एच. टी. पारेख मार्ग, १६९, बॅकबे रेक्लमेशन, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०. गुंतवणुकदार सेवा विभाग: रेमन हाऊस, ५ वा मजला, एच. टी. पारेख मार्ग, १६९, बॅकबे रेक्लमेशन,

चर्चगेट, मुंबई ४०० ०२०. ई-मेल: investorcare@hdfc.com, सीआयएन: एल७०१००एमएच१९७७पीएलसी०१९९१६ खालील भागधारकांकडून हरवले/गहाळ झाले असे कळविण्यात आलेल्या मूळ भाग प्रमाणपत्राच्या बदल्यात प्रतिलिपी भाग प्रमाणपत्र जारी होण्याकरिता सुयोग्य क्षतिपूर्ती आणि प्रतिज्ञापत्रासह केलेली विनंती हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (एचडीएफसी) ला प्राप्त झाली आहे.

3	. 6			,	
अ.	फोलिओ क्र.	भागधारकांचे नाव	प्रत्येकी रु. २ च्या	भाग प्रमाणपत्र क्र.	विभिन्न क्र.
क्र.			समभागांची संख्या		
१	एन००००९९७	निरंजन एस व्यास	400	१०८४२	१४५८५७८६-१४५८६२८५
		s			

कोणत्याही व्यक्तीचा सदर समभागांवर कोणताही दावा असल्यास किंवा वर वर्णन केल्याप्रमाणे हरवले/गहाळ झाले असे कळविलेल्या भाग प्रमाणपत्राच्या बदल्यात प्रतिलिपी भाग प्रमाणपत्र जारी करण्यास आक्षेप असल्यास, त्यांनी कृपया त्यांचा आक्षेप हचा सूचनेच्या तारखेपासून सात (७) दिवसांत वर दिलेल्या पत्त्यावरील एचडीएफसीच्या गुंतवणूकदार सेवा विभागाकडे लेखी स्वरुपात कळवावा; कसूर केल्यास **एचडीएफसी** प्रतिलिपी भाग प्रमाणपत्र जारी करण्याची प्रक्रिया पार पाडेल. सदर सचनेच्या मदत समाप्तीपश्चात जर कोणीही व्यक्ती उपरोक्लेखित मळ भाग प्रमाणपत्राशी व्यवहार

करतील तर त्या तसे सर्वस्वी त्याच्या/तिच्या स्वतःच्या जोखीमीवर करतील आणि त्यासाठी एचडीएफसी जबाबदार राहणार नाही. हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लि. च्या वतीने आणि साठी सही/-

ठिकाण : मुंबई

दिनांक: १४.१०.२०२०

Picici Bank

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बैंक लि., तळ मजला, ट्रान्स ट्रेड सेंटर, फ्लोरल डेक प्लाझा जवळ, सीप्झ, एमआयडीसी, अंधेरी- पू., मुंबई- ४०००९३

जाहीर सूचना – तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा नि लिलाव (नियम ८(६) चे तरतृदीकडे पहा) स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता सूचना

सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ सह नियम ८(६) च्या तरतुदीनुसार स्थावर मालमत्तेचा ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामन्य लोक आणि विशेषतः र्कजदार आणि जामीनदार यांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता जी सिक्युअर्ड क्रेडीटर यांच्याकडे गहाण/ चार्ज्ड करण्यात आली असून, त्याचा प्रत्यक्ष ताबा आयसीआयसीआय बँक लि.चे अधिकारी यांनी घेतला असून ती

l	''ज	से आहे जिथे आहे'' ं'जे आहे ते अ	ाहे '', आणि ''तेथे जे असेल ते '' या आधारे ह	होणार आहे, त्य	ाचे तपशील खार्ल	ो देण्यात आले	आहेत. े
	अ. कर्जदाराचे/सह. क्रं. कर्जदाराचे/ हमीरदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक		काही असल्यास ज्ञात बोजासह तारण मत्तेचा तपशील	येणेबाकी रक्कम ₹	आरक्षित मूल्य (रूपयात) ₹ इसारा अनोमत ठेव (रूपयात)	मालमत्तेच्या परीक्षणची तारीख आणि वेळ	लिलाव तारीख आणि वेळ
ı	(अ)	(बी)	(सी)	(डी)	(ई)	(एफ)	(जी)
		श्री संतोष सेन (कर्जदाराचे)/ श्री नारायण रामनाथ सेन (सह-कर्जदाराचे) एलबीएनएमयू ००००२०८१६७४ एलबीएनएमयू	फ्लॅट क्रमांक एच – ३०१, तिसरा मजला, एच बिंग, ग्रीन हेवन रेसिङेन्सी, एस. क्रमांक १, एच. क्रमांक ५ बी १, ०-२१-७, एच.आर.पी.टी. आणि २, एच. क्रमांक २, ५८/२,०-२२-० एच.आर.पी.टी., गाव कांप्रोली, तालुका पनवेल, जिल्हा. रायगढ़, पनवेल–	₹ २५, ६०,५३९/- (दि. सप्टेंबर ३०,२०२० पर्यंत)	₹ 3८,००, 000/-	नोव्हेंबर •३,२०२० सकाळी ११:०० ते दुपारी •२:०० पर्यंत	नोव्हेंबर
ı		000030/8819/	४१०२०६. मोजमापित क्षेत्र ५३०	""/		'''	ĺ

चौरस फूट इंडेक्स- २नुसार ऑनलाईन लिलाव युआरएल लिंक- (https://disposalhub.com) मे. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड. या लिलाव एजन्सीच्या वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. तारणदार/नोटीसी यांना **दि. नोव्हेंबर २७, २०२०** रोजी **संध्याकाळी ५.००** पूर्वी एकूण थकबाकी आणि पुढील व्याजासह रक्कम परतफेड करण्याची संधी देण्यात येत आहे. अन्यथा सदर तारण मालमत्तावरील परिशिष्टाप्रमाणे विक्री करण्यात येईल. संभाव्य बोलीदारांनी बयाणा रक्कम (ईएमडी) आयसीआयसीआय बैंक लिमिटेड, तळ मजला, ट्रान्स ट्रेड सेंटर, फ्लोरल डेक प्लाझा जवळ, सीप्झ, एमआयडीसी, अंधेरी- पू., मुंबई- ४०००९३ यांचेकडे डीमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉलम ई पहा) सादर करावी आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव फक्त वर नमूद वेबसाईटमार्फत दि. **नोव्हेंबर २७, २०२०** रोजी **द्. ०२.००** वाजणेपूर्वी ईएमडीच्या पैसे भरल्याच्या पुराव्यासाठी बँक पोचसह – डीडीची स्कॅन केलेल्या ईमेजसह सादर करणे आवश्यक आहे. कृपया नोंद घ्यावी, जर संभाव्य बोलीदारांना वेबसाईटमार्फत त्यांचे प्रस्ताव सादर करणे शक्य नसल्यास, स्वाक्षरीकृत निविदा दस्तावेजाची प्रत आयसीआयसीआय बैंक लिमिटेड, तळ मजला, ट्रान्स ट्रेड सेंटर, फ्लोरल डेक प्लाझा जवळ, सीप्झ, एमआयडीसी, अंधेरी – पू., मुंबई – ४०००९३ येथे दि. नोव्हेंबर २७, २०२० रोजी संध्याकाळी ५.०० वाजणेपूर्वी सादर करता येतील. बयाणा रक्कम राष्ट्रीयकृत/वर्गीकृत बँकेकडील डीडी/पीओ ''आयसीआयसीआय बँक लिमिटेड यांच्या नावे मुंबई येथे देय सादर करावा.

आयसीआयसीआय बँक लिमिटेडला ८४५४०८९३५३/ ८२९१९५८७६५/ ९९९३०३४९८८ वर किँवा मे: नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड ९७१००२९९३३/ ९८१०० २९९२६/ ०१२४४२३३९३३ वर संपर्क करा. कृपया नोंद घ्यावी की मार्केटिंग एजन्सी **१. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड २. ऑजीओ ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड., ३**. **बीपीसीएम सुपर व्हॅल्यू प्रायव्हेट लिमिटेड** यांनादेखील सदर मालमत्तेच्या विक्री सुविधेसाठी नेमण्यात आले आहे.

पाहणीसंबंधित, लिलावाच्या शर्ती व अटी किंवा निविदा सादर करण्याशी संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया संपर्क

कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली स्विकारणे किंवा नाकारणेचा अधिकार प्राधिकृत अधिकान्यांकडे राखीव आहे. विक्रीच्या विस्तृत शर्ती व अटींकरिता कृपया भेटा,https://www.icicibank.com/n4p4s.

प्राधिकत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटे

रमर्थित श्री. महादेव श्रीकष्णा नामजोशी यांना विकला. माझे अशील श्री महादेव श्रीकष्णा नामजोशी डच्छक विकेते म्हणुन ही जाहीर सूचना देत आहे की, जर कोणत्याह सदर फ्लॅट विरोधात कोणाचाही कोणत्याही प्रकारे खटल विलेख/ अभिहस्तांतरणाची प्रक्रिया सरु करतील त्यानतंर माडे

> Qureshi is trying to sell off the property by adopting illegal means. A court case is being contemplated to be filed in the competent court of law by my client at the

> Ahmed Qureshi in respect with the above said property in terms of sale, lease, leave and license, etc., shall do it at his / her own risk, cost and consequence. transaction pertaining to the above said property till an appropriate order is passed by a competent court of law shall be considered bad in law, illegal and null and Dated, the 16th day of October 2020 Sd/-

γ

सी/१०४, गांवदेवी प्रसाद सोसायटी,

गोडदेव, भाईंदर (पूर्व), ठाणे-४०१ १०५

0-06-8

9-88-8

०-०८-६

ठिकाण : मुंबई

दिनांक : १६.१०.२०२०

३१/०५/२००७ (बीडीआर-९-०५४७३-२००७) रोजीच्या विक्रीकरीताच्या नोंदणीकृत

जाहीर सूचना

हे कळविण्यात येते की, सौ. बेला हरेन जोशी

फ्लॅट क्र. ४३, ४था मजला, रोकाडिया

निकेतन सीएचएसएल. सोना उद्योग समोर

बी.आर. भटा लेन, पारसी पंचायत रोड, अंधेरी

(पूर्व), जिमन धारक सीटीएस क्र. १४१/बी.

गाव-मोगरा, तालुका-अंधेरी, मुंबई-

मुळता सदर फ्लॅट दिनांक ११/०७/१९८३

(पीएस-२४१९/१९८३) रोजीच्या विक्री

करीताच्या नोंदणीकृत कराराद्वारे मे. रोकाडिया

एंटरप्रायझेस यांच्यांकडुन देवेंद्र छोटालाल शाह

आणि सौ. कल्पना देवेंद्र शाह यांच्याद्वारे खरेदी

केला होता. सदर देवेंद्र सी. शाह यांचे

१५/१२/१९८८ रोजीस निधन झाले. त्यांच्या

पश्च्यात सौ. कल्पना देवेंद्र शाह, श्री. निकेत

देवेंद्र शाह आणि श्री. अतित देवेंद्र शाह हे त्यांचे

कळविल्याप्रमाणे सदर श्री. अतित देवेंद्र शाह

यांनी सौ. कल्पना देवेंद्र शाह, श्री. निकेत देवेंद्र

शाह यांच्या नावामधील सदर फ्लॅटच्या

हस्तांतरणाकरीता त्यांचा आक्षेप नसल्याचे

सांगितले आहे. त्यानंतर दिनांक

कायदेशीर वारसदार आहेत

४०००६९ चे सध्याचे मालक आहेत.

कराराद्वारे सदर सौ. कल्पना देवेंद्र शाह आणि श्री. निकित देवेंद्र शाह यांनी सौ. बेला हरेन जोशी, श्री. हरेन नवनितलाल जोशी, श्री. नवनितलाल व्रजलाल जोशी आणि सौ. हंसाबेन नवनितलाल जोशी यांना सदर फ्लॅट विकला. सदर श्री. नवनितलाल व्रजलाल जोशी आणि सौ. हंसाबेन नवनितलाल जोशी यांचे प्रत्येकी ०१/०५/२०११ आणि ०५/०४/२०१५ रोजीस निधन झाले, त्यांच्या पश्च्यात श्री. हरेन नवनितलाल जोशी हे त्यांचे मात्र कायदेशीर वारसदार आहेत. आणि त्यानसार सदर फ्लॅट सौ. बेला हरेन जोशी. श्री.

हरेन नवनितलाल जोशी यांच्याद्वारे संयक्तपणे

मालकीचा आहे.

जर कोणत्याही व्यक्ती/संस्था/बँकेला सदर फ्लॅटच्या संदर्भामध्ये कोणताही हक्क. नामाधिकार, हितसंबंध जसे की, विक्री बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक, वारसा अदलाबदल, गहाण, धारणाधिकार, वयक्तिक गहाण किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी याद्वारे सदर लिखित निम्नस्वाक्षरीकारांना त्यावरील पूरक कागदपत्रासह या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, तशा व्यक्ती/संस्था/बँकेचे दावे असल्यास ते त्यागित आणि/किंवा परित्यागित समजले जाईल आणि आमचे अशील तशा दावा आणि/किंवा आक्षेपाच्या संदर्भाशिवाय मिळकतीसह व्यवहार करण्यास मुक्त असतील. ड्रोइट लिगल सोल्युशन्स

सोलोमन आणि कं. करीता सही / -(आरॉन सोलोमन)

फिनिक्स एआरसी प्रायव्हेट लिमिटेड

वेबसाईट: www.phoenixarc.co.in, http://phoenixarc.co.in/saleauction.php?id=NiQ0 मत्तेची ऑनलाईन ई-लिलाव विक्री सेक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस

अनुसरून प्राधिकृत अधिकाऱ्यांनी लिलाव विक्रीद्वारे तारण मत्तेची विक्री करण्याचे ठरविले आहे. सर्वेसामान्य जनता आणि विशेषत: कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील नमुद मिळकर हि फिनिक्स ट्रस्ट एफवाय १७-८ (फिनिक्स) चे ट्रस्टी म्हणून क्षमतेत कार्यरत फिनिक्स एआरसी प्रायव्हेट लिमिटेडकडे (दिनांक १७.०३.२०१७ रोजीच्या अभिहस्तांकन कराराद्वारे फिनिक्सच्या नावे साऊथ इंडियन बँक (एसआयबी) द्वारे कर्जाच्या अभिहस्तांकनानुसार) गहाण आहे, ती वेबसाईट https://www.bankeauctions.com मार्फत सरफैसी अॅक्ट सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुर्दीनुसा

का आण पुढाल व्याज, प्रमार, खच इ. च्या वसुलासाठा - आनलाइन इ–ाललाव आहे'' तत्त्वाने-आणि ''जे आहे जसे आहे'' अटींवर विकण्यात येणार आहे.
पारेख ॲल्युमिनेक्स लिमिटेड
 जसवंत फ्लॅट प्रॉपटींज प्रायव्हेट लिमिटे, २. कै. श्री. अमिताभ पारेख (मयः असल्याने खालील कायदेशीर वारसांद्वारे सादर हमीदार) i) सी. जुली अमिता। पारेख, ii) श्री. अरुण पारेख, iii) सी. प्रतिमा अरुण पारेख, iv) अर्णव अमिता। पारेख v) आरोम अमिताभ पारेख, vi) श्री. दिपेन अरुण पारेख
सरफैसी ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत जारी केलेल्या दिनांव २०.०२.२०१६ रोजीच्या मागणी सूचनेनुसार ३०.१२.२०१५ रोजीस रु ७८,९३,६५,३५६,५५ (रुपये अठ्ठ्याहत्तर कोटी व्याण्णव लाख पासष्ट हजार तीनः छपत्र आणि पंचावत्र पैसे मात्र) सह संपूर्ण थकवाक्तीच्या प्रदानाच्या तारखेपयैत पुढील व्याजासह एकत्रित अनुवंगिक खर्च, पोल्यय आणि प्रभार.
प्रत्यक्ष कब्जा ०५.०२.२०१९ रोजी घेतला.
०५.११.२०२० (गुरुवार) स. १०.३० ते दु. १२.३० दरम्यान
१८.११.२०२० (बुधवार) बँकेच्या वेळेत किंवा पूर्वी
इसारा रक्कम "फिनिक्स ट्रस्ट एफवाय १७-८", चालू खाते : ०८१२५२९१६ कोटक महिंद्रा बँक लिमिटेड, शाखा : बांद्रा पूर्व, आयएफएससी कोड KKBK0001368, इअर रक्कम : रु. ७८,१०,०००/- (रुपये अठ्ट्याहत्तर लाख दहा हजार मात्र)
रु. ७,८१,००,०००/- (रुपये सात कोटी एक्याऐंशी लाख मात्र)
रु. १,००,०००/- (रुपये एक लाख मात्र) आणि त्या पटीत
२०.१०.२०२० (शुक्रवार) स. ११.०० ते दु. १२.००
ऑनलाईन ई-लिलाव
२२ए, वाळकेश्वर, मुंबई-४०० ००६ येथे स्थित ''श्री राधे कृष्ण' को-ऑपरेटिव

बरोबर जोडला आहे. जो कॅनरा बँक कडे गहाण आहे आणि सध्या कॅनरा बँकेच्या प्रत्यक्ष कब्जात आहे. ई-लिलावाच्या अटी आणि शर्ती:

लिलाव हा बोली दस्तावेजाच्या पुढील अटी आणि शर्तीनुसार आणि त्यातील नमूद् प्रक्रियेनुसार करण्यात येईल. बोलीदा

तपशील मदत प्रक्रिया आणि लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता प्रस्तावित बोलीदार मे. सी १ इंडिय

ई-लिलाव येथील वरील नमूद तारीख आणि वेळी करण्यात येईल, ज्यावेळी वरील नमुद तारण मत्ता ''जे आहे

ई-लिलावात सहभागी होण्यासाठी इच्छुक खरेदीदार/बोलीदारांनी इअर सादर करण्याची अंतिम तारीख

झाल्यापासून पंधरा दिवसात वा पूर्वी किंवा प्राधिकृत अधिकाऱ्यांनी त्याच्या/तिच्या निर्देशनाने लेखी मान् केलेल्या वाढीव कालावधीत यशस्वी खरेदीदार/बोलीदाराने जमा करणे आवश्यक आहे. कसूर केल्यास तोपर्यंत

लिलावाच्या कोणत्याही समयी प्राधिकृत अधिकारी कोणतेही कारण न देता बोली/प्रस्ताव स्वीकारू/नाकारू/सुधारित/रद्द किंवा कोणतीही पूर्वसूचना न देता आणि त्याचे कोणतेही कारण न देता ई-लिलाव पढे ढकल् शकतात. यशस्वी खरेदीदार/बोलीदारांना कोणतीही सांविधिक थकबाकी, कर, देय शुल्क, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्व

करण्याची फक्त यशस्वी बोलीदाराची जबाबदारी राहील. प्राधिकरणाला देय कोणतेही दर/खर्च/शुल्क/प्रभार, इ. करिता स्वत: जबाबदार राहतील.

विक्रीबाबत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्सच्या नियम ८(६) अन्वये सूचना समजावी

फिनिक्स ट्रस्ट एफवाय १७-८